

July 06, 2021

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,

Mumbai 400 001 Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

**BSE Scrip Code: 540776** 

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

**NSE Symbol: 5PAISA** 

Dear Sir/Madam,

**Sub:** - Submission of newspaper notices of the Board Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copies of the notice published in the newspapers (Free Press Journal and Nav Shakti) on July 06, 2021, informing the public that the Board of Directors will, inter alia, consider and approve:

- (a) Standalone and Consolidated unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2021 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- (b) Any other business, if any, at its meeting to be held on Wednesday, July 14, 2021.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For Spaisa Capital Limited

Namita Godbole Company Secretary

Encl: as above

#### THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | JULY 6, 2021

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES (Sale through e-bidding only)

### **■** HDFC

With You, Repirt Theologie
HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED
Branch: A - 901, 9th Floor, Marathon Futures Madrials Mills Compound. M M Joshi Marg, Lower Parel East, Mumbal Regd. Office: Ramon House. H. Parelsh Mag.; 18b. Beschlay Reclamation, Chardgafe, Mumbal - 400020.
Tal: 022-68113020. CIN: L70100MH1977PLC019916. Website: www.hdic.com

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) indicated in Column (A) that the below described immovable property(ties) described in Column (C) mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive / physical possession of which has been taken as described in column (D) by the Authorised Officer of Housing Development Finance Corporation Limited (HDFC Ltd) Secured Creditor, the constructive / physical possession of which has been taken as described in column (D) by the Authorised Officer of Housing Development Finance Corporation Limited (HDFC Ltd) Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what firs," and "whatever there is" as per the details mentioned below.

Notice is hereby given to Borrower / Mortgagor(s) / legal heirs, legal representatives (whether known or unknown), executor(s), administrator(s), successor(s) and assign(s) of the respective Borrower(s) / Mortgagor(s) (incedecessed), as the case may be, indicated in Column (Junder Rule 8(d)) of the Security Interest (Enforcement) Publics 2002.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Housing Development Finance Corporation Limited (HDFC Ltd) Secured Creditor's website i.e. www.HDFC.Com

	(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	
Sr. No.	Name's of Borrower(s) Mortgager(s)/ Guarantor(s)/ Legal Heirs and Legal Representatives (whether known or unknown)/ Executor(s), Administrator(s), Successor(s) and Assign(s) of the respective Borrower(s)/ Mortgagor(s)/ Guarantor(s) (since deceased), as the case may be.	Outstanding dues to be recovered (Secured Debt) (Rs.)*	Description of the Immovable Property / Secured Asset (1 Sq. mtr. is equivalent to 10.76 Sq.ft)	Type of Possession	Reserve Price (Rs.)	Earnest money deposit (Rs.)	Date of Auction and time	
		•	MULUND [W]			•		
1	MR PAWAR VIJAY BABUSING & MRS PAWAR DHANASHRI VIJAY	Rs.1,54,97,121/- As on 31-OCT-2019*	FLAT NO 3504, 35th FLOOR, RUNWAL GREENS-T 7-G-REDWOOD, S NO NEW CTS 681477-9, GOREGAON MUKUND LINK ROAD, VILLGE NAHUR, MULUND [W] MUMBAI 400080. Admeasuring 689 sq. ft. Carpet Area equivalent to 64.03 sq. mts. Carpet Area or thereabouts.	SYMBOLIC POSSESSION	Rs. 1,61,00,000/-	Rs. 16,10,000/-	06.08.2021 10.00 am to 11.00 am	
2. N	1. Inspection Date & Time: 19-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm 2. Minimum bid increment amount: Rs. 25,000 3. EMD Amount Submission on to Febre: 04-AUG-2021							
			BADLAPUR [E]					
2	MR KAMBLE GANESH BHIVAJI	Rs.21,63,678/- As on 31-JUL-2020*	FLAT NO 201, 2ND FLOOR, VASANI COMPLEX, C WING, S NO 50/1, NEAR OLD PETROL PUMP, NEXT TO RAILWAY CROSSING, KATRAP, BADLAPUR EAST - 421503 Admeasuring 464 sq. ft. Carpet Area equivalent to 43.12 sq. mtrs. Carpet Area or thereabouts.	PHYSICAL POSSESSION	Rs. 17,25,000/-	Rs. 1,72,500/-	06.08.2021 11.00 am to 12.00 noon	

- Inspection Date & Time: 20-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm Minimum bid increment amount: Rs. 25,000/-EMD Amount Submission on or before: 04-AUG-2021

8

	BADLAPUR [E]							
3	MR. VETKAR VAIBHAV SURESH & MRS. VETKAR VEDANTI VABHAV	RS. 20,44,774/- As on 30.09.2020*	FLAT NO 303, 3rd FLOOR, B WING, PLATINUM SAGAR JEWEL, S. NO. 59, NEAR CHAITANYA VIDYALAY, JOVELI GAON, KHARVAI NAKA, BADLAPUR EAST - 421503 Admeasuring 556 sq. ft. Carpet Area equivalent to 51.67 sq. mtrs. Carpet Area or thereabouts.	PHYSICAL POSSESSION	Rs. 24,51,000/-	Rs. 2,45,100/-	06.08.2021 12.0 noon to 01.00 pi	
2. M	Inspection Date & Time: 21-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm Minimum bid increment amount: Rs. 25,000 <sup>4</sup> . FIVED Amounts: Simplication on or before (0.4.416-2021)							

	MR. INDULKAR AMAR MAHADEV & MRS. INDULKAR JANHAVI AMAR	RS. 14,68,631/- As On 31.10.2020*	FLAT NO. 301, 3RD FLOOR, ABHISHEK FLORIDA ORCHIO APARTMENT, PLOT 20, S. NO. 22/13A, HARI OM NAGAR, NEAR BOPELE ROAD, AAI TULJABHAWANI CHOWK, NERAL (E) – 410/101 Admeasuring 348.30 sq. ft. Carpet Area equivalent to 32.37 sq. mtrs. Carpet Area or thereabouts.	PHYSICAL POSSESSION	Rs. 15,95,000/-	Rs. 1,59,500/-	06.08.2021 01.00 pm to 02.00 pm		
1. Ins	Inspection Date & Time: 22-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm								

- Minimum bid increment amount: Rs. 25,000/ EMD Amount Submission on or before: 04-AUG-2021

### KAMOTHE, NAVI MUMBA PHYSICAL POSSESSION

- 5 MRS. KURKUTE PREMA TUKARAM ALIAS MRS. RS. 36,21,939/- AS ON 31.07.2020°

  SAWADE RUSHIKESH SHATRUGHAN

  RS. 36,21,939/- AS ON 31.07.2020°

  SAWADE RUSHIKESH SHATRUGHAN

  RS. 36,21,939/- AS ON 31.07.2020°

  SAWADER CUSHIKESH SHATRUGHAN

  RAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  RAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  RAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  SAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  RAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  SAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  SAWADER GUSHIKESH SHATRUGHAN

  RAWADER GUSHI Rs. 40,00,000/-Rs. 4,00,000/-
- Inspection Date & Time: 23-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm 3. Minimum bid increment amount: Rs. 25,000/-3. EMD Amount Submission on or before: 04-AUG-2021

	VIRAR [W]								
6	MR KUKREJA AJAY V & MRS KUKREJA AASHNA AJAY	Rs. 17,10,847/- As on 31.07.2019*	FLAT NO. 1106, 11th FLOOR, J WING, EKTA PARKSVILLE-10, SENTOSA PARK, S NO 88[165]/1, 94[182]/2, 96[176]/2/5, VILLAGE DONORE, SECTOR 3, NARANGI BYPASS ROAD, BOLINJ ROAD, VIRAR [W] DIST PALGHAR 401303 Admeasuring 365.30 sq. ft. Carpet Area along with exclusive but limited right to use of 57.67 sq. ft carpet area equivalent to 33.02 sq. mts. Carpet Area along with exclusive but limited right to use of 5.36 sq mtrs carpet area or thereabouts.	SYMBOLIC POSSESSION	Rs. 25,75,000/-	Rs. 2,57,500/-	06.08.2021 03.00 pm to 04.00 pm		

- I. Inspection Date & Time: 24-JUL-2021 between 11.00 am to 4.00 pm 2. Minimum bid increment amount: Rs. 25,000/-3. EMD Amount Submission on or before: 04-AUG-2021

			VIRAR [W]					
7	MR. MARATHE SAMEER SATISH & MRS. SAWANT RASHMI VAIBHAV	Rs.42,91,836/- As on 31-MAY-2019*	FLAT NO 991, 9th FLOOR, I WING, EXTA PARKS NID 471, SENTOSA PARK S NID 818[185]/1, 94[182]/2, 96[178], 1/26, VILLAGE DONGRE, SECTOR 3, NARANGI BYPASS ROAD, BOLINN ROAD, VIRAR IVI) DIST PALGHAR 401303 Admeasuring 564-54 5s. nt. Carpat Area atlong with exclusive but limited right to use of 77.79 s.ft carpet area which is equivalent to 51.53 cm, mits. Carpat area along with exclusive but limited right to use of 7.23 s mm tracept area of the section of the	SYMBOLIC POSSESSION	Rs. 37,50,000/-	Rs. 3,75,000/-	06.08.2021 04.00 pm to 05.00 pm	

- Inspection Date & Time: 26-JUL-2021 between 11.00 a
   Minimum bid increment amount: Rs. 25,000/ EMD Amount Submission on or before: 04-AUG-2021

	THANE [W]								
8	MRS DESAI FALGUNI NILESH	Rs. 79,15,107/- As on 29.02.2020*	FLAT NO. 1404, 14th FLOOR, RUMAH BALI- B2  — MENUH, S NO SN 10012, 14, 15, 17-24, SN 101/5, BHAINDERPADA, G B ROAD, NEAR HOTEL GARVA, THANE [W] 400607  Admeasuring 577.069 sq. ft. Carpet Area equivalent to 53.61 sq. mtrs. Carpet Area or thereabouts.	PHYSICAL POSSESSION	Rs. 73,00,000/-	Rs. 7,30,000/-	06.08.2021 05.00 pm to 06.00 pm		
2. M	spection Date & Time: 27-IUL-2021 between 11.00 am to 4.00 pm Inimum bid increment amount: Rs. 25,000-								

\*\*Dispetive with further interest @ 18% p.a. as applicable, incidental expenses, costs, charges etc. incurred up to the date of payment and / or realisation thereof.

DISCLOSURE OF ENCUMBRANCES / CLAIMS

In the abovementioned cases at serial number 2, 3, 4, 5 & 8 the prospective purchasers are requested to independently ascertain amounts that might be due towards Society/Builder/Others prior to submitting the Bid Documents / Tender Documents / Offer Documents and the prospective purchaser shall clear the outstanding dues and other related charges.

ILLUSTRATION ON DISCLOSURE OF ENCUMBRANCES:

IN PARTLY DISBURSED CASES WHERE THE VENDOR / BUILDER – DEVELOPER CLAIMS TO HAVE RECEIVED PART OF THE SALE CONSIDERATION.

1] In the case of MR PAWAR VIJAY BABUSING & MRS PAWAR DHANASHRI VIJAY Out of the total sanctioned loan of Rs. 1,55,00,000·. (Rupees One Crore Fifty Five Lakh only), HDFC has disbursed an amount of Rs. 1,49,68,925·. (Rupees One Crore Forty Nine Lakhs Sixty Eight Thousand Nine Hundred Twenty Five only). In the circumstances, the prospective purchasers are requested to independently ascertain amounts that might be due to the Vendor prior to submitting the Blocourents / Tender Documents / Tender Documents. In abovementioned case of MR PAWAR VIJAY BABUSING & MRS PAWAR DHANASHRI VIJAY outstanding amount due to Builder of Rs. 32,93,544· as per email received from builder office dated 17-Nov-2020 shall be cleared by HDFC Ltd except the transfer and other related charges.

2] In the case of MR KUKREJA AJAY V & MRS KUKREJA AASHNA AJAY Out of the total sanctioned loan of Rs. 22,00,000·. (Rupees Twenty Two Lakh only), HDFC has disbursed an amount of Rs. 19,92,469/. (Rupees Nineteen Lakhs Ninety Two Thousand Four Hundred Sixty Nine only). In the circumstances, the prospective purchasers are requested to independently ascertain amounts that might be due to the Vendor prior to submitting the Bid Documents / Tonder Documents / Offer Documents.

In abovementioned case of MR KUKREJA AJAY V & MRS KUKREJA AASHNA AJAY outstanding amount due to Builder of Rs. 5,57,947/- as of 17-Feb-2021 shall be clea Ltd except the transfer and other related charges.

3] In the case of MR MARATHE SAMEER SATISH & MRS SAWANT RASHMI VAIBHAV Out of the total sanctioned loan of Rs. 41,93,967/- (Rupees Forty One Lakh Ninety Thr Nine Hundred Sixty Seven only). HDFC has disbursed an amount of Rs. 40,47,075/- (Rupees Forty Lakh Forty Seven Thousand Seventy Five only). In the circumstances, the purchasers are requested to independently saccratian amounts that might be due to the Vendor prior to submit the Bild Documents / Tender Documents / Offer Documents In abovementioned case of MR MARATHE SAMEER SATISH & MRS SAWANT RASHMI VAIBHAV outstanding amount due to Builder of Rs. 10,93,294/- as per email received from builder office dated 26-Oct-2020 shall be cleared by HDFC Ltd except the transfer and other related charges.

For Housing Development Finance Corporation Ltd

# मुलांपासून आजोबांपर्यंत एकच निवड







Spaisa Capital Limited
CIN- L67190M-H2007PiC289249
Regd. Office: IFL House, Sun Infotech Park,
Road No. 16V, Plot No. B-23, MIDC,
Thane Industrial Area, Wagle Estate, Thane — 400604
Tel: (91-22) 410500- Fax: (91-22) 25806554
E-mail: csteam@Spaisa.com - Website: www.Spaisa.cr

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, July 14, 2021 to consider and approve, inter alia:

Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window shall remain closed for all the Board Members, Connected Persons and Designated Employees from Thursday, July 01, 2021 to Friday, July 16, 2021 (both days inclusive).

This information is also hosted on the Company's website at www.5paisa.com and may also be accessed on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com



Ref: 0747/SARF/NTC/54

Sinifadam, SUBJECT: Enforcement of Security interest Action Notice-in connection with the credit facilities enjoyed by you with us - Classified as NPA.

We have be inform you this your Account PATS 1000/20057 Ms. Naivar Madhubhai Parmar will Borivall Branch . has been classified as NPA account AS ON 3103/2021

Parmar will Borivall Branch . has been classified as NPA account AS ON 3103/2021

Parmar will so sum of Rs. 17.96.47.25 (flupnes Seventeen lash Ninely six housand tour handed seventy wo & eightly fee palse only is outstanding in your accountificacounts as shown below.

Outstanding American Parmar P

Nature of Limit	Amount Rs. in Lacs	Outstanding Amount	Rate of Interest
HIGEN	19,50,000.	17,96472.85	7.70%
In spite of our repea	ted demands yo	u have not paid any amo	unt towards the amount

The control per year account per service of the per service of the per service to the all count which a heavy call query par in intern is a feet on 13 (2) of 16 the Scartifisation and Reconstruction of Francial Assets and enforcement of Scardy Internet Act, 2002 to gay a same of Rax. 1796-1725-18 (Fluguess servicement and Ninely six housand four hundred and severely two and eightly five paise only) together with contractual rate of interest from 3004/2021 with monthly rest large the terms and conditions of bond concurrent searced by you and discharge your faisities in full with in 00 days from the date of receipt of this notice, falling which, we shall be constrained or enforce the following accurrities created by you in flowcord fine bank by searceding my self of the light per section and the contract of the section for an exit. In the CAN Asset plateine, but SANTIBLANK TRUPATH COCP HIS OLD TOOL NOS.DAHSASE EAST, MARIBA-MOODS and bounded by East-Wing A 1, West-wing A 1, North-Carlos South-internal thanks.

rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of the proceeds or escured assets, we shall be constrained to that appropriate legal action against your count of law Debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you. Use are further requested to note that as a pre-Section 3(13) of the Act, on recipit of this tips of the sale of the copy in the usual course of burstess without the consent of the bank. Please also not at any violation of this section entials service correspondences.

The Borrower attaention is invited to the provisions of Sub-section (8) of Sectifie Act, in respect of the times available, to redeem the secured assets.

Yours faithful for the first respect and Authorise.

Chief manager and Authorized Office Union bank of India

# EPL LIMITED

### NOTICE TO SHAREHOLDERS

complianceofficer@epiglobal.com, (Dit. 174950MH1982PLC029847
 NOTICE TO SHAREHOLDERS

The 38\*\* Annual General Meeting (AGM or meeting) of the members of EPL Limited (Formerly known as Essel Propack Limited) (the Company) will be held on Wednesday, 04 August 2021, at 11:30 a.m. via electronic means / video conferencing (VC), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements). Regulations, 2015, read with all applicable (crulars on the matters issued by the Ministry of Corporate Affairs ("McA") and the Securities and Exchange Board of India ("ESEI"), to transact the business set out in the Notice calling the AGM. The electronic means / VC facility is provided by the National Securities and Depositories Limited ("NSDL"). Members attending the meeting through electronic means / VC facility shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.
Annual Report for the financial year 2020-21 and the Notice convening the AGM containing the ordinary and special businesses together with the statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013.
Annual Report for the financial year 2020-21 and the Notice convening the AGM containing the ordinary and special businesses together with the statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 (the Act) will be sent via Email to those Shareholders whose email dis are registered with the Company / Depository Participants (OP), Aforesaid documents will be available on the Companys website www.epiglobal.com and on the website of the Stock Exchange, Le.

www.eplglobal.com and on the website of the Stock Exchanges, is BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limit ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Nate j at www.doeinda.com and www.nechuse.com reputer with Manner for registering/updating e-mail address : Sharesi in physical form: Shareholders holding shares in physical form can register / update email address with the Company by sending a request at investor-grievance@epiglobal.com or to Company's Registral and Share Transfer Agent ("TRAT") Byshare Services Private Limited on investor@bigshareonine.com duly mentioning Folio No., full iname and contact clealis.

Shares held in demat / electronic form: In case of shares held in demat / electronic form, we request you to kindly register, if not registered so far, your email address with your Depository Participant (DP). In case of change of your email, kindly register / update new email with your DP.

Participant (UP). In case or change of your email, kindly register / update new email with your DP.

Manner of casting Vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) electronically for all the resolutions as set out in the AGM Notice through electronic voting systems (e-voting). Details of instructions for e-voting are given in AGM Notice, which is being sent through prescribed mode. Members attending the AGM who have not cast vote(s) remote e-voting will be able to cast vote (e-voting) during the AGM.

Manner of registering Bank mandate for receiving Dividend:Physical Holding: Shareholders holding shares in Physical mode, and pudate/register their Bank account details by submitting a request letter duly signed by the first shareholder as per the specimen signature recorded with the Company to It's RTA duly mentioning the Folio Number, full Name of the shareholder along with Original cancelled cheque leaf bearing the name of the first shareholder. Further, above documents please also be emailed on Email Ids I.e. investor, grevance@epiglobal.com and investor@epiglobal.com count, as per the process advised by your DP.

For detailed instructions pertaining to e-voting and Technical

process advised by your DP.

For detailed instructions pertaining to e-voting and Technical Assistance for attending AGM, members may please refer the notes given in the AGM Notice. For any guidance or grievances about e-voting, members may refer the Frequently Ask Questions (FAQ) and e-voting manual for members at the Downloads Section of https://www.evoting.nsdi.com or call on toll free no. 1800225990 or contact Mr. Suresh Savallya, Company Secretary at Corporate office on 022 24819000/9200 or complianceofficer@epiglobal.com.

Head-Legal & Company Secretary

www.navshakti.co.in

05 July 2021, Mumbai

#### जाहीर नोटीस

जाहीर नोटीस 
या गोरीबहरी समय वर्ष लेकांस 
व्या गोरीबहरी समय वर्ष लेकांस 
व्यावक्ष के सी. क्ष्मालक संक्ष्म 
क्षम्म वर्ष मंदि झ. ००१, राज्यान्या, 
क्षेत्र उद्धा को-ती, हाड को ति, 
एक आपाती, कांत्र की, हाड को ति, 
एक आपाती कांत्र की कांत्र आपाती 
कांत्र को ती ती कांत्र कांत्र को कांत्र 
कांत्र को ती ती कांत्र आपाती 
कांत्र को ती ती कांत्र 
प्रदा को ती कांत्र 
कांत्र की ती कांत्र 
प्रदा की ती कांत्र 
प्रदा की ती कांत्र 
प्रदा की ती कांत्र 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्र की ती स्वर 
कांत्र 
कांत्

बोरीवली (प.), मुंबई 04.06.2028

### जाहीर नोटीस

### दि साहेबराव देशमुख को-ऑप बँक लि.

१०३, ट्रेड कॉर्नर, साकीनाका जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७ दूर. क्र. : २८५२ ०३६९/२८५२ ८७१४ फॅक्स: २८५२४५००

स्थापित ७६,०७,२०१ रे गेली नवरावती या जुनस्ताव प्रकाशित केरोलया स्थापन विक्रवतीयरील जानमागर (ते हात) प्रात्मानी का कामा सुपरेमाच्यो सदर करोतार श्री, विष्णु पाया वाध्यारों, ये, अलेक्स अंदियोगार्वास्थ्यये प्रोत्मायदर (पाराण्यार एक्टीपर), आणि आणि प्रदार योच्या नोटीलीयण्ये वक्कीप्रतिमानती स्थापन स्थापन प्रकुत छापून आले आहे आणि सांकेतिक जप्ती प्रक्रियेची बेळ ११.५५ वा. ऐवजी ११.१५ वा. वाचावे इतर मजकूर मध्ये कोणताही बदल नाही.

दिनांक: ०६,०७,२०२१ ठिकाण: मुंबई

सही / – भिमराव कोंडिजा मानकुमरे वसुली अधिकारी (एमसीएस नियम १९६१च्या नियम १०७, सहवाच महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीज ॲक्ट, १९६०)

### जाहीर सचना

ज्याताः पूजाः भेतल टॉक्स प्रिमावसेस को-ऑप. सो. लि., बेसमेंट, मितल टॉक्स, २९० रीमन पॉईट, मुंबई-४०००२९. च्या सोसायटी मधील कार्यालय क्र ५२/सी, दाव्यांचा तपसील खालीलप्रमाणे आहे.

(५२) ता, राज्यावा त्यातातात्रातात्रात्माण आहे.
. स्मायद्वीय जा सामन्य दोव प्रियासांक के आणे, सो, ति, सेसांद्र,
. स्मायद्वीय जा स्मार्ट्य होता को को आणे, सो, ति, सेसांद्र,
. स्मायद्वीय का . १६२ तीम वर्षीट, मुंबई-४०००११,
. स्मायद्वीय का . स्मायद्वीय स्माय होता का . १८०० दियांक . ८/०१,१०२० सभासदाय नाथ : मसस्स कासाटी इन्लस्टर्स्टर (स. दावा क्र. : चुल्ली दावला क्र. ३४०० दिनांक ०८/०९/२०२० मा. उपनिकंप्रक, सहकारी संस्था, ओ विभाग, मुंबई निवाडा दिनांक : ०८/०९/२०२० कल्सा १०९ अल्बेप प्रमाणक कसीचा आदेश : १६/०३/२०२१

.. जातीमा आरोग: १९/०३/०३/११ १९/०३/१० हो ती निर्माण करणाया आरोगा चाँचा वार्यांत्व कर १९/०३/१८ हिम्मा तीमा विमाण करणाया आरोगा चाँचा वार्यांत्व १९/०१ १९/०३/१८ हिम्मा तीमा विमाण करणाया करणाया वार्यांत्व १९/०१ भागा त्यांत्व तीमा वार्यांत्व १९/००

दि मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑप. ही. फेडरेशन लि

Fullerton India Credit Company Limited

## कब्जा सूचना(स्थावर मिळकतीकरिता)

येत आहे. स्थायर मिळकतीचे वर्णनः ईंडन पार्क, इंट्रलोक फेज-६, नवपर गाय, भाईटर पूर्व, ठागे-४०११०५ मधील आनंद रेजनसी अशी प्रात बिल्डिंग, बिल्डिंग क्र. – मधील बिंग-ए, ४थ्या मजल्यानरील मिळकत धारक क्र. फ्लॉट

अन्.	कर्ज खाते	मूळ कर्जदाराचे/	ट्रस्टचे	मालमत्त्रेचे	एकुण धकवाकी भा.	इसारा अनामत	राखीय किंमत	तपासणीची	लिलावाची	कश्जाचा	
琚.	क्रमांक/बँकेचे नाव	सह-कर्जदार/ हमीदाराचे	नाव	प्रकार/आकार/	रु. मध्ये	रक्कम (इअर)	(ह.) भा. ह.	तारीख	तारीख	प्रकार	
		कायदेशीर वारस नाव		स्वरूप		भा. रु. मध्ये	मध्ये		य येळ		
٩.	६०१८०७२१०१३२५८८	दीपक कुमार जैन	अर्सिल-रिटेल	रहिवासी फ्लॉट	१२,४१,६५,१०१/-	49,469,580/-	4,94,69,580/-	०१,०७,२०२१	२२.०७.२०२१	प्रत्यक्ष	
	/६०१८०७५१०२७१६५	मे. रिंक सुराना द्रव	लोन	१३६८ ची.फुट	३०.०६.२०२१ रोजीस			१४.०७.२०२१	स. ११.३०		
	७/ फुलर्टन इंडिया	मल्टिट्रेडिंग प्रा. लि.	पोर्टफोलिओ-	(बीयए) (धारण							
	हाऊसिंग फायनान्स		०६१-ए-ट्रस्ट	मुक्त)							
ताग	नामा प्रना प्रना फर्नर के ६५ ६ ना प्रजना उपाय के ३ ग्राविक विनाध काम ग्रामानामान मीरीमा के ६/६ रारा मार्डव मधीर मलाभाई रोगा प्रानामा के स्वार्ध ५,०००,००६										

लिलावाची तारीख वर नमूद केल्यानुसार बोली जमा करण्याचे व बी २२१, ईबीडी, २ रा मजला, नेपच्युन मॅमेट मॉल, एलबीएस मार्ग, भांडुर भर जमा करण्याचा आतम तारार भर सह सर्व देय डीडी स्टीजीएस, एनईएफटी द्वारे जम

CIN-L65910KL1992PLC006623 IV/470A (old)W638A(New), Manappuram House Valapad, Thrissur, Kerala - 680 567

### लिलावाची नोटीस

마하는 Reference fails that course varied with recogning rights that course file the course of the surgent of the course in the course of the c

### जाहीर नोटीस

नकारक राष्ट्रणार नाही

GREATER BANK

(श्री.प्रकाश रा. कोठावळे, वकील)

NOTICE

संदर्भ क. जीवीसीवी/आरईसी/एसएडी/अ

६म क्र. जायाताया जाउँचा (स्तिहा) स्तिहा . सी. चेता रमेश पटेल (मुख्य कर्जदार) . सी. चेताली चेतन पटेल (सह कर्जदार) लॅट क्र. ५०४, डी विंग, व्लॉक क्र. १३, बात इंश्विम), जिल्हा पालघर - ४०१३०१

०११०५. . श्री. आलम अञ्चुल्ला खान (हमीदार) लॅंट क. २०७. पाडरंग छावा सीएचएस लि. बी. पी. रोड, भाईंट्रर (पूर्व), ४०११०५.

४. औ. बद्धी नागेश देवाडिया (हमीदार) आशामाई हस्माईल पटेल चाळ, यागिक नगर, सिझर रोड, नेटवर्क बिल्डिंग जवळ, आंबोळी (पश्चिम)

महादर्भ "महादर्भा विषयः : सिक्युनिटायब्रोजन अँण्ड रिकन्दुरकान ऑफ फायनान्तियल अंसेटस् अँण्ड एप्फोसंसं ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँकट्, २००२ च्या करमा १३(४) अन्यये करूना सुक्ता संपर्धः : सिक्युनिटायब्रोजन अँण्ड रिकन्दुरकान ऑफ फायनानियल अंसेटस् अँण्ड एन्फोसंने ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट अँग्ट २००२ च्या करमा १३(२) अन्यये जागी विताक २२ एप्रिस्त, २०२१

संदर्भ : सिक्युस्तायम्बरण ना व्याप्त स्वत्य स्वत्य

न्दियां आयांत्रका तत्तानुवार (४,१०,४०,४०) नो परावाण अस्यत् (एक्सा) प्रशी वस्त्र वाण्युक सक् स्वत्य व्यक्ति प्रशास अंतर्भ के किन्द्रमान अर्थे अपनी वाणि क्षित १,४०,२०,४०) रे त्योणा आयांत्रे स्वत्य व्यक्ति इत्या के किंद्र १५०,४० वर्षा कर्षा १५०) अपनी आणी हिन्दाक १,४०,२०,४०,४० रे त्योणा आयांत्रे स्वत्य प्रस्ता या प्राव्याच्या तार्वाच्याच्या कर्षा दिवसां अनुशीत, सर्वे, परिचय १, अणी व्यवत्य क्ष्याच्या स्वत्य प्रस्ता या प्राव्याच्या तार्वाच्याच कर दिवसां अनुशीत, सर्वे, परिचय १, अणी व्यवत्य क्ष्याच क्ष्याच क्ष्याच क्ष्याच क्ष्याच क्ष्याच विकास अस्त्र तिक्ष अस्त्र क्ष्याच क्ष्याच

०१,००३,०२१ रातमा सफलाका सन्योगि पूर्वल पुरल व्याव मुलस्विमी मुक्क १,६८०,००८,०० १,६६,२६१,०० १३,१६५,१६६० मुलस्विम कार्याल्या की बी. बीकेच प्रीराह्म अधिकारी सुद्ध केवाना वार्यका वर्षाच्या कार्यालया की बी. बीकेच प्रीराह्म अधिकारी सुद्ध केवाना वार्यका वर्षाच्या कार्यालया कार्य

टिक्र. ७०२, ७ वा मजला, ई-विंग, बालाजी सफायर बिल्डिंग क्र. , बालाजी कॉम्प्लेक्स, गाव कोफरड आणि गाव आगाशी (टेंमी) ०२.०७.२०२१ रो स. ११.०० वा.

१३, बातावी कामस्वस, धाव कारूक आगः पाव का कार्य हुन्। हिरार (पित्रम), पायर - ४९१ ३६ १ तुन्हाला बाद्दोर बेंबेकडे महाग स्वावर तारणाचा शांततावूर्ण कव्या सोपनिययासाठी येथील बरील ऑ बिवंचतः वर्षिलेल्या बरील नमुद परिसाण्या ठिकाण हवर राहण्याचे विदेश देण्यात वेत आहेत.

अपना स्नेश प्रभाग भी आहत. आपना स्नेहांकित दि ग्रेटर बॉम्बे को.ऑप. बॅक लि. करिता प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in



#### 5paisa कॅपिटल लिमिटेड

प्रभावपन कः 1.67190MH2007PLC289249 नीदपीकृत कर्तासाय – आयआवायप्रस्त हाउस, प्रन इन्फोटेक पार्क, मार्ग फ्रमांक १६ व्ही, प्लॉट क्रमांक बी-२३, एमआयडीसी, टाणे औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट, टाणे-४००६०४ र्डमेल: csteam@5paisa.com • वेबसाइट: www.5paisa.co

#### सार्वजनिक सुचना

... जार पूर्वित करच्यात येते की सेवी(लिसिटा ऑक्टिगेशन्स अंन्ड डिस्वलोझर विकारमेंदर) नियासक २०१५, ता अनुसकन कम्मीच्या संपादक मेडकापी बैठक ही दुधवार, जुतै १४, २०२२ तेजी धेण्याचे मान्य करचात आले आहे, ज्यात खालील विषयाचा समावेश केला जाईल:

(अ) जून ३०,२०२९ रोजी संपलेल्या त्रैमासिकातील स्वतंत्र आणि एकत्रित अशा लेखापरिक्षण न झालेल्या आर्थिक निकालाविषयी चर्चा लखापारक्षण न झार (ब) इतर व्यवहार

(२) कार ज्यादित सुद्ध करण्यात येते की आंतरिक व्यवहार आणि प्रकटीकरणाच्या निर्यमानार्थिता म्हणून कंपनीत्या आपारसंहितेनुसार, तर्पूर्ण संपासक मंडकालरेसा, संबंधित कक्षी आणि नियुक्त पदासिकन्यांकारीला व्यवहार खिडकी ही मुख्यार, जुलै ०३, २०२१ पासून सुकवार, जुलै १५, २०२९ (दोन्ही दिवस घरकन) पर्यंत बंद असेत.

ु ही माहिती कंपनीच्या www.5paisa.com नामक सकेतस्थळावर देखील दिलेली आहे आणि ती स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या सकेतरथळावर देखील उपलब्ध असेल

ठिकाण: मुंबई तारीख: ०६ जुलै, २०२१

स्याक्षरीकर्ता /-स्याक्षरीकर्ता /-नमिता गोडबोले कंपनी सचिव आणि अनुपालन ऑफिसर



National Stock Exchange of India Ltd.

# NOTIC<u>E</u>

Notice is hereby given that the following Trading Member of the National Stock Exchange of India Limited (Exchange) has been declared defaulter under Byelaw 1(a) of Chapter XII of the Byelaws of the Exchange and expelled under Rules 1 and 2 of Chapter IV of the Rules of the Exchange:

Sr. No.	Member Name	SEBI Regn No.	Date of declaration of defaulter	Date of expulsion	
1.	Arcadia Share & Stock Brokers Private Limited	INZ000231731	July 02, 2021	July 02, 2021	
The	constituents of	the above menti	oned membe	r are hereb	

advised to lodge claims, if any, in the prescribed claim form, against the above mentioned members within 3 months from the date of this notice.

this notice.

All claims submitted by investors will be considered for processing if found due and payable in accordance with Rules, Byelaws, Regulations, guidelines etc. of the Exchange, SEBI circulars and Regulations and the maximum compensation limit per investor is ₹25 lakhs out of the Investor Protection Fund.

₹25 lakks out of the Investor Protection Fund.

The claim can be lodged online on the Exchange portal 
https://investorhelpline.nseindia.com/NICEPUIS/welcomeUser 
where the relevand documents can be uploaded. A sample claim 
form and FAQ is made available on the Exchange website 
furthers://www.nseindia.com/invest/details-to-be-provided-forlodging-claims for the convenience of the claimants. The claimants 
who have already submittled 'Form A' need not file a separate claim 
against the said member.

against the said member. Adtensively, the claim form, duly filled and signed, along with the relevant documents may also be sent in physical form to the Defaulters' Section of the Exchange Plazzi, Bandra-Rufa Complex, Bandra (E), Mumbai 400 051 or at the regional / branch offices of the Exchange. Florari, Bandra of the claim form may be downloaded from https://www.nseindia.com or obtained from the corporate office at Mumbai or the regional / branch offices of the Exchange, However, the Exchange urges all claimants to make use of the online claim lodgment facility as mentioned above for better tracking of your claims.

craims.
In case of any queries you may contact us on defaultisc@nse.co.in
or on toll free number 1800 266 0058 (Option - 2).
For National Stock Exchange of India Ltd.

Chief Manager Defaulters' Section

जाहीर सूचना





बंक ऑफ बडोदा, फोर्ट युनिव्हर्सिटी शाखाः

कर्जदाराचे नाव	तारण मत्तेचे तपशिल	सूचनेची तारिख	थकीत कर्ज
कर्जदार: श्री. सोमनाथ कांडू सी. सातारुपा बासु कांडू एनटेंट क. ५०३, ५ वा मजला, सिएना बी विंग, कासा बेला पलावा, फल्याण प्रिळ रोड, डॉबियली पूर्व, दानें– ४२१२०३.	प्राथमिक: फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, सिएना बी विंग, कासा बेला प्रताबा, कल्याण शिळ रोड, डॉबिवली पूर्व, ठाणे- ४२१२०३.	१६.०४.२०२१ एनपीएची तारिख १४.०४.२०२१	ठ. ४१.२५ लाख + ठ. १.३२ लाख (१५.०३.२०२१ पर्वतमे व्याज) + संपूर्ण अकवाकीच्या परावयाच्या तारक्षेपर्वत १६.०३.२०२१ पास्तृमे न तावलेले व्याज

सूर्यनाथ पार्थमी जातार्गांकीया पार्थन जाताराज्ञां को आहे. और कर्यंद्रा आणि ताथे बंदानाथ (ज्ञावा सार प्रस्ता मार्द्राती व्यावाध्या १५ विषया सारकारी का अवस्था का सार्वाच्या अस्ति अस्ति का स्वावीं का अस्ति का अस्

या हीर सूचना
यहाँ सूचना देणात वहें की, आनी
निव्यवस्थायकीयत रहें अपी अभीरित्रें
निव्यवस्थायकीयत रहें अपी अभीरित्रें
निव्यवस्थायकीयत रहें अपी अभीरित्रें
निव्यवस्थायकीयत रहें अपी अभीरित्रें
निव्यवस्थायकीयत रहें
निव्यवस्थायकीय रहें
निव्यवस्थायकीय रहें
निव्यवस्थायकीय रहें
निव्यवस्थायकीय रहें
निव्यवस्थायकीय स्थापित स्थाप



लिंक रोड मार्च जाएता, मालाड पश्चिम, श्रांप क. १, २, ३, ४ अग्रवाल इन्किनिटी हाईट सीएचएसएल, ओलेंम, मार्च रोड, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, पित्र कोड – ४०००६४, श्रुप्थानी क्र. ०२२ –२६५५६१२ इंमेस: linkroadmarv@unlonbankofindia.com

कर्जदारांना सचना त्तना बाद्धरे रेण्यात वेते की, खालील कर्बदार आणि हमीदरांची बैकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्वे सुविधेची मुस्त वे नांव परकारिंग असेदस (प्रत्योग्धर) ज्यान व्यविकृत झाले आहे. सूचना सिवसुरिटायरीयल ऑब्ड रिकन्स्ट्र क्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कल्तम १.३(२) अन्तवे त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्य

म्हणुन	त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आ	t.			
अ. फ्र.	कर्जदारांचे नाव आणि पत्ता	गहाण मिळकतीचे तपशिल	सूचनेची तारिख	एनपीए तारीख	उर्वरीत थकबाकी
٧.	कर्जदार: कालिचरण बैजुप्रसाद गुप्ता, पत्ता: रूम क्र.२, गणेश कृपा चाळ पटेल कंपाऊंड, डहाणुकर वाडी, मुंबई उपनगर- ४०००६६, महताष्ट्र. शाखा: लिंक रोड मार्चे शाखा, मुंबई	नॉदणी क्र एमएन ४७ एने ८८०२ चेसीस क्र. एमडी२ए२७एल्हाव१एलडल्मुके०६४४९ इंजिन क्र. एलेडव्हावडब्ल्युएलके९२३७५	११.०६.२०२१	\$2.04.2022	३१.०५.२०२१ रोजीस इ. १,६२,२११.४१+ त्यावरील व्याज/प्रभार
۹.	कर्जदार: यश दुर्स ॲण्ड ट्रॅब्ह्स्स, प्रोप्ता.— श्री. गोविंद सदाशिय करमळकर, पता:- बिन्डिंग ऋ. ३८ ए, ४०३ आरएमएमएस करॅलनी, गोकुळधाम मुखंड, लिंक रोड, गोरेगाव पूर्व-४०००६३, महाराष्ट्र. शास्त्रा: लिंक रोड मार्च गास्त्रा. मंबर्च	चेसीस क्र	<b>११.०६.२०२१</b>	\$2.04.2022	३१.०५.२०२१ रोजीस क. १,५२,४३७.३२+ त्यावरील ज्याज/प्रभार

पति वास्तरिकेशन कर्या उस्तरमा आती आहे. स्तीय करीत आणि किया त्याचे प्रतित्व तेशे जांत सदर सूपत प्रतिद्वी तारावण्ड ६ । दिसार स्ववादी दरक अन्य करणावादी प्राप्नी वीत्रतिचारत देन अही, अन्य केंद्रता सिन्तुतिव्यक्षित केंद्र किया-प्रत्य और आपिताल अहिद्र और प्रत्योक्षित केंद्र किया-प्रत्य और आपिताल अहिद्र और प्रत्योक्षित केंद्र किया सिन्तुतिव्यक्षित देशे किया क्षात्र केंद्र किया करणावादी क्षात्र केंद्र किया करणावादी किया किया कार्याचे किया क्षात्र केंद्र किया करणावादी किया कार्याचेता अहिद्य और प्रतिक्व क्षात्र क्षात्र केंद्र करणावादी केंद्र करणावादी केंद्र करणावादी क्षात्र क्षात्र केंद्र करणावादी करणावादी करणावादी केंद्र करणावादी केंद्र करणावादी केंद्र करणावादी करणावादी करणावादी करणावादी करणावादी केंद्र करणावादी कर ठिकाण: मुंबई, दिनांक : ११.०६.२०२१

प्राधिकृत अधिकारी, /युनियन बँक ऑफ इंडिया

वकील: मयरी सोमर वकीलः मसुरी सोम **जाहीर नोटीस** मा.श्री.आर.एव.नाथागी, दिवाणी न्वायाधी व.स्तर, हयांच्या न्यायात्स्यात

न्यायालयात ने.ला. २१/०४/२०: ची.स.क्र. २५/२०२ नि.क्र. : ०५

Schedule of Property it no. 201, in C wing, second floor, ights, Near Neminath Tower, Evershine C st bus Stop, Nallasopara East, Palghar. A measuring approx, 377.50 sq.ft. Built as equivalent to 42.10 sq.mtr.

मा नौंद घेण्यात यावी. हुकुनावरुन सही/-अधिशक दिवामी न्यायातव व. स्तर वसई